

आपले सरकार महा-डीबीटी पोर्टल

सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देणे हे आपले सरकार DBT योजनेचे उद्दिष्ट आहे.

1) आपले सरकार डीबीटी ची मुख्य वैशिष्ट्ये

शेतकरी कोणत्याही वेळी कुठूनही आपले सरकार DBT पोर्टल वर नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

- वर्षभर 24 X 7 अर्ज स्वीकृती व नाममात्र अर्ज शुल्क रुपये २३.६०
- आर्थिक लक्षाकाच्या उपलब्धतेनुसार प्राप्त अर्जाची गरजेनुसार एकत्रित संगणकीय पद्धतीने सोडत.
- शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी वापरून कधीही पाहू शकतात.
- सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी 7/12 प्रमाणपत्र, 8 अ प्रमाणपत्र व आधार संलग्नित बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इत्यादी अपलोड करू शकतात.
- आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना SMS आणि Email अलर्ट ची तरतूद.
- नोंदणीकृत अर्जदार शेतकरी यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट लाभ वितरण.
- आर्थिक वर्षात निवड न झाल्यास मागील वर्षाचा अर्ज ग्राह्य धरून शेतकऱ्यांकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही
- प्रत्येक वर्षी लाभार्थ्यांना स्वतःची नोंदणी व आधार प्रमाणीकरण करण्याची गरज नाही.

2) शेतकऱ्यांसाठी आपले सरकार डीबीटी वर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

- आपले सरकार DBT पोर्टलवर कृषी योजनेचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेणे.
- कृषी योजनेसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटी आणि अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता निकष (पात्रता विभाग तपासा) पूर्ण करण्यासाठी अर्जदार पात्र आहे की नाही याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची असेल.
- अर्जदाराची पात्रता कोणत्याही स्तरावर अवैध आढळून आली तर त्याचा/ तिचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जदारांनी अंतिमतः अर्ज जमा करण्यापूर्वी प्रदान केलेले सर्व तपशील योग्य आहेत का हे तपासून घ्यावे, कारण त्यानंतर किरकोळ बदल करण्यासाठी अर्ज परत पाठविण्यास केवळ माहिती संपादित करण्यासाठी तरतूद असेल.
- योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत फक्त ऑनलाईनद्वारेच असेल अन्य कोणत्याही पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्जामध्ये चिन्ह * चिन्हासह जे चिन्हांकित क्षेत्र आहेत ते भरणे अनिवार्य आहे.

3) आपले सरकार डीबीटी पोर्टल प्रवेश

- आपल्या प्रणाली (डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल) चे कोणतेही स्थापित ब्राऊजर चा वापर करा
- सहाय्यक ब्राउझर पुढील Internet Explorer (IE), Google Chrome, Mozilla Firefox
- आपले सरकार DBT ची <https://mahadbtmahait.gov.in> ही वैध युआरएल प्रविष्ट करा

4) शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल संकेत स्थळ

- <https://mahadbtmahait.gov.in/>
- शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.
- संकेतस्थळावर खाते उघडणे- (USERNAME व PASSWORD)
- अर्जदार नोंदणी- (वैयक्तिक लाभार्थी/ शेतकरी गट/ संस्था)
- आधार क्रमांक प्रमाणीकरण- वैयक्तिक लाभार्थी.
- वैयक्तिक तपशील /गटाची माहिती भरणे.
- कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शेती निगडित विविध बाबींसाठी अर्ज करणे.